

तैलपिञ्ज = तिलपिञ्ज *weisser Sesam* NIGH. PR.
 तैलपिपीलिका (तैल + पि०) f. *eine Art Ameise* RÄGAN. im CKDR.
 तैलपीत = पीतैल adj. der Oel getrunken hat gāya राजन्यादि zu P. 2, 2, 37.
 तैलफल (तैल + फल) m. 1) *die Sesampflanze* NIGH. PR. — 2) *Terminalia Catappa* (हुदूरी). — 3) *Terminalia Bellericia* RÄGAN. im CKDR. NIGH. PR.
 तैलभाविनी f. = तिलभाविनी *Jasmin* RÄGAN. im CKDR.
 तैलमाली (तैल + माला?) f. *Lampendocht* ÇABDAM. im CKDR. Ist viell. तैलमाली, nom. von तैलमालिन् m.
 तैलंपाता f. *das Träufeln* (पात) von Oel (तैल) in's Feuer P. 6, 3, 71. 4, 2, 58. AK. 3, 6, 1, 6. — Vgl. शैनंपाता.
 तैलपह्न (तैल + पह्न) n. *Oelmühle*: °चक्री BHAG. P. 5, 21, 18. °यत्तात् 14.
 तैलवक adj. von den Telu bewohnt gāya राजन्यादि zu P. 4, 2, 53.
 तैलवष्टी (तैल + व०) f. *eine best. Pflanze*, = लघुशतावरी (*Asparagus*) NIGH. PR.
 तैलवीज (तैल + वीज) *Semecarpus Anacardium* NIGH. PR.
 तैलसाधन (तैल + सा०) n. *ein best. Parfum* (काक्षात्काम) ÇABDAK. im CKDR.
 तैलस्पन्दा (तैल + स्पन्द) f. N. verschiedener Pflanzen: 1) = भेतगो-वर्णी. — 2) = काकोली. — 3) *Cucurbita Pepo* NIGH. PR.
 तैलस्फटिक (तैल + स्फ०) m. viell. *Bernstein* H. 1068.
 तैलाग्नु (तैल + अग्नु) n. *eine Art Agallochum* RÄGAN. im CKDR. NIGH. PR.
 तैलाठी (तैल + अठी von अट) f. *Wespe* H. 1218.
 तैलाम्बुका (तैल + अम्बु) f. = तैलपायिका *eine Art Schabe* GÄTÄDB. im CKDR.
 तैलिक (von तैल) m. *Oelmüller* M. 3, 158. MBH. 13, 4276. VARÄH. BRB. S. 16, 32. तैलिकी f. s. u. कुम्भकार. Vgl. COLEBR. Misc. Ess. II, 182.
 तैलिन् (wie eben 1) m. dass. H. 917. — 2) f. तैलिनी a) *Lampendocht* ÇABDAM. im CKDR. — b) ein best. Insect (तैलकीट) RÄGAN. im CKDR.; vgl. तैलपा u. s. w.
 तैलिशाला (तैलिन् + शा०) f. *Oelmühle* H. 997.
 तैलीन (von तिल) adj. mit Sesam bestanden, n. *ein Sesamfeld* P. 5, 2, 4. AK. 2, 9, 7. H. 967.
 तैल्वक (von तिल्वक) adj. von der *Symplocos racemosa* Roxb. her-rührend, daraus gemacht: सर्पिस Suçr. 2, 324, 15. 338, 15. 467, 14. 492, 20. पृष्ठ KÄTA. Ça. 22, 3, 9. SHADY. BR. 3, 8.
 तत्रक adj. von Tīvra bewohnt gāya राजन्यादि zu P. 4, 2, 53.
 तत्रदारव adj. aus dem Baume तीत्रदारव gemacht, daher kommend gāya राजन्यादि zu P. 4, 3, 154.
 तैष (von तिष्य) P. 6, 4, 149. VOP. 4, 12. 1) adj. mit dem Sternbilde Tishja in Verbindung stehend: तैषमहः; तैषी रात्रिः P., Sch. Vor. 7, 15. — 2) m. *ein best. Monat, der Monat, in welchem der Vollmond im Sternbild Tishja steht*, = पौष und सहस्य AK. 1, 1, 8, 15. H. 132. ÇĀNKA. Ça. 13, 19, 2. — 3) f. ई (sc. तिष्य oder रात्रि) der Vollmondstag im Monat Taisha GOBH. 3, 3, 12. 10, 13. ÅÇV. Ça. 8, 14. ANUPADA 10, 10.
 तौकी n. *Nachkommenschaft, Kinder; Stamm, Brut* u. s. w. Im RV.

nicht im pl. AK. 2, 6, 1, 28. H. 342. an. 2, 10. MED. k. 23. माकित्तोकस्य नो रिष्ट् RV. 8, 36, 11. यम्ये पञ्चमुपयत्ति वाङ्मानो नित्ये तोके दीदिवासं स्वे द्वै 2, 2, 11. यम्ये तोकास्य नर्तने तनुनाम् (बोधि) 9, 2. तम्ने तोकाय वर्तिवा दधत् 7, 62, 6. पश्ये तोकाय गवे 8, 5, 20. 9, 63, 21. 66, 18. AV. 4, 28, 3. KÄTA. 36, 7 in Ind. St. 3, 466. मृडया नस्तुनूयो मयस्तोकेभ्यः कृथि AV. 1, 13, 2. 5, 19, 2. प्रजा वै तोकम् ÇAT. BR. 7, 3, 2, 39. Besonders gebräuchlich ist die Verbindung तोके तनयम् (s. u. तनय) पश्ये तोकाय तनयाय जीवसे RV. 10, 33, 12. तोके पृथ्येम् तनये शतं लिमाः 1, 64, 14. तम्ने तोकाय तनयाय मृठ 114, 6. 6, 1, 12 u. s. w. AIT. BR. 2, 7. तोकानां पितैरा बन्धुः BUHG. P. 6, 4, 12. शकटस्य तोकम् = शाकटायनः KÄR. zu P. 3, 3, 1 bei AUFR. UGGVAL. VII. *ein neugeborenes Kind*: तोकेन जीवकूरणं पद्मलूकिकायात्मासिकस्य च पदा शकटो इवतः BHAG. P. 2, 7, 27. बाहूताक m. *ein junger Eber* 3, 13, 18. — Vgl. श्रवं, जीवतोका, सं, 1. तुच् तोकम् 3. तुज्, 1. तुनि und स्तोक.
 तोकवत् (von तोक) adj. mit Nachkommenschaft verbunden: नू नै रास्व सुकृतवत्तोकवत्पुष्टमदसु RV. 3, 13, 7. तोकवती *Kinder habend* BHAG. P. 1, 9, 13.
 तोकसाति (तोक + साति) f. das Erlangen von Nachkommenschaft: यत्सो द्वैते समिते (वि वो मे) पुर्यमानास्तोकसाति (विक्रमे) RV. 10, 23, 9. शं नै माता पृथ्यवी तोकसाता (Accent!) TBR. 1, 2, 4, 1. Vgl. RV. 6, 19, 7. 44, 18. 9, 66, 18.
 तोकन् 1) m., in der älteren Sprache तोकन् n. *ein junger grüner Halm von Getreidepflanzen*, namentlich *Gerste* AK. 2, 9, 16. TRIK. 3, 3, 297. H. 1170. an. 2, 324. प्र नूनं ज्ञायताम् यं मनुस्तोकेव रोहत् RV. 10, 62, 8. VS. 19, 13. 81. 21, 30. 42. AIT. BR. 8, 5. चतुष्प्राण्यौषधार्थि संभरत तोकमकृतानि ब्रीहीणां महान्नीहीणां प्रियंगूर्णो यवानाम् 16. तोकान् MAH. zu VS. 19, 1. तोकानाम् KÄTA. Ça. 29, 1, 18. तोकैः BHAG. P. 4, 21, 2. Nach NAIGH. 2, 2 = श्रपत्यः vgl. 1. तुच् und तोक. Statt द्वैप्यस्वरे ist MED. m. 14 wohl द्वैराग्ये zu lesen. — 2) m. die grüne Farbe. — 3) n. Ohrenschmalz TRIK. H. an. MED. — 4) n. Wolke AGAJAP. im CKDR.
 तोटक n. AK. 3, 6, 3, 30. 1) m. *ein best. giftiges Insect* SUÇR. 2, 257, 13; vgl. त्रोटक. — 2) n. *ein best. Metrum* (4 Mal — — — — — — — —) COLEBR. Misc. II, 160 (VII, 4). ÇAUT. 28. 29. KHANOM. 44. Ind. St. 3, 484. fg. Nach COLEBR. und LOIS. zu AK. auch *eine Art Drama* (eine Verwechselung mit त्रोटक oder einer Prakrit-Form dafür).
 तोट, तोटो geringachten Vor. in DHÄTUP. 9, 72. — Vgl. तुट्, तूट्, रौट्.
 तोटन n. nom. act. von तुट् DBÄTUP. 8, 23. 9, 67. 28, 92.
 तोउलतत्त्व n. Titel eines Tantra Verz. d. Oxf. H. N. 130. S. 104, a. COLEBR. Misc. Ess. II, 178 (तोटलः). Im Bengalischen bedeutet तोउल एinen Schmuck am Handgelenk. — Vgl. त्रोतत्त्व.
 तोतल 1) m. N. pr. eines med. Autors Verz. d. B. H. No. 941. — 2) f. श्रा N. pr. einer Göttin COLEBR. Misc. Ess. II, 292. — Vgl. तोउलतत्त्व, त्रोतत्त्व.
 तौतस् nach MAH. indecl. so v. a. *Eheweib* oder = लयि; nur in der Stelle: तोता रायः VS. 4, 22. तोतु रायः lautet die Lesart der TS. 1, 2, 5, 2 (der Schol. erklärt das Wort durch कलत्रे). तो तो ist, wie man aus der Lesart तव तव रायः KÄTA. 2, 5 ersieht, eine Contraction von तव तव, gen. sg. des pron. der 2ten Person.